



SEAMEC LIMITED
A member of **MMG™**

SEAMEC/BSE/SMO/29/19

30th January, 2019

To,
Deputy General Manager - Listing
BSE Limited
Corporate Relation Department,
1st Floor, Rotunda Building,
New Marine Lines,
Phirojee Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.

Sub: Newspaper Advertisement of the Notice of the Meeting of Board of Directors of the Company scheduled to be held on 6th February, 2019 - Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the Newspaper Cuttings published in "Financial Express" (English) and "Navshakti" (Marathi) on 30th January, 2019 both Mumbai Edition with regard to the captioned subject.

Request you to take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,
For **SEAMEC LIMITED**

S. N. MOHANTY
PRESIDENT
Corporate Affairs, Legal & Company Secretary

CHOKSI IMAGING LIMITED
 CIN: L24294MH1992PLC068852
 Regd. Off.: Survey No.121, Plot No 10, Silvassa Industrial Est 66 Kva Road, Amil, Silvassa, Dadra & Nagar Haveli DN 396230 IN Ph: 0260-2642240/41
 Corp Off: 4th Floor, C-wing, Classique Centre, Mahal Ind. Estate, Off. Mahakali Caves Rd., Andheri (E) Mumbai-400 093, Tel.: 022-42287555 Fax: 022-42287588
 Email: imaging@choksiworld.com Website: www.choksiworld.com

NOTICE
 Pursuant to Regulation 29(1)(a) and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 6th February, 2019 to inter alia, consider and approve the Unaudited Financial Results for the quarter ended 31st December, 2018. This information is also available on the website of the Company i.e. www.choksiworld.com and also on the website of BSE Limited, where the company's shares are listed.

FOR CHOKSI IMAGING LIMITED
 Sd/-
Rishi Dave
 Company Secretary

Place : Mumbai
 Date : 29.01.2019

RESTILE CERAMICS LIMITED
 (CIN L28931GJ1986PLC102350)
 Regd Office: 204, Sakar Complex, Opp Abs Tower, Vaccine Crossing, Old Padra Road, Vadodara, Gujarat - 390015
 Email: restile@accountsare.com Website: www.restile.com

NOTICE is hereby given Pursuant to Regulation 29 read with 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of Board of Directors of the Company will be held on Friday, the 8th day of February, 2019 at Village Gavasad, Taluka Padra, Dist. Baroda-391 430, Gujarat to consider and approve among other things, Unaudited Financial Results for the quarter ended on 31st December 2018.

Date: 28.01.2019 for Restile Ceramics Limited
 Sd/-
 Place : Vadodara (Tribhuvan Simh Rathod)
 Managing Director

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड
RASHTRIYA ISPAT NIGAM LIMITED
 (A Government of India Enterprise)
VISAKHAPATNAM STEEL PLANT

PERSONNEL & ADMINISTRATION CONTRACTS DEPARTMENT
OPEN TENDER NOTICE RfX No.2400000280Dt:23.01.2019

WORK: Assessment Centres for senior executives of RINL (E-9, E-8, & E-7 grades).
 ♦ Submission deadline date&time: **Before 14.30hrs on 20.02.2019**
 ♦ Bid Opening date&time: **Before 15.00Hrs on 20.02.2019 GM(HR)**

For more details & corrigendums please visit regularly www.vizagsteel.com. <http://www.eprocure.gov.in/epublish>

GAURAV MERCANTILES LIMITED
 310, Gokul Arcade B, Subhash Road, Vile Parle (E), Mumbai - 400 057
 Tel.: 65726780 Fax: 6694 9916 Website: www.gmimumbai.com,
 Email: info@gmimumbai.com, cs@gmimumbai.com, CIN:L74130MH1985PLC176592

NOTICE
 Notice is hereby given that pursuant to Regulation 47 read with Regulation 29 & Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of Gaurav Mercantiles limited will be held on Thursday, 07th February, 2019 at the registered office of the Company, to inter alia to consider, approve and take on record the Un-Audited Financial results of the Company for the quarter ended on 31st December, 2018.

We also advise that further details will be available on the website of the Company - www.gmimumbai.com and on the website of BSE - www.bseindia.com

For Gaurav Mercantiles Limited
 Sd/-
RAGHAV BAHL
 (Director)
 DIN: 00015280

Place: Mumbai
 Date: 29/01/2019

NOTICE
 Notice is hereby given that the certificate for the under mentioned Equity Shares of the Company has been lost / misplaced and the holder / purchaser of the said Equity Shares has applied to the Company to issue duplicate Share Certificate. Any person who has claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered office: I.G. Petrochemicals Limited, T-10 3rd Floor, Jairam Complex,

Chief Manager State Bank of India, Koregaon Branch
 Tal-Koregaon, Dist- Satara

SYMPHONY LIMITED
 CIN - L32201GJ1988PLC010331
 Regd. Off.: Symphony House, 3rd Floor, FP12-TP50, Bodakdev, Off S.G. Highway, Ahmedabad - 380054, Gujarat, India Tel: +91-79-66211111
 E-mail ID - investors@symphonylimited.com Website: www.symphonylimited.com

NOTICE
 Notice is hereby given that pursuant to Regulation 33 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (Listing Regulations), the meeting of Board of Directors will be held on Tuesday, February 5, 2019 at registered office, inter-alia, to approve and take on record the unaudited financial results for the third quarter and nine months ended on December 31, 2018 and to declare 3rd interim dividend on equity shares, if any.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the Listing Regulations and subject to approval of Board at aforesaid meeting, the Company has fixed record date i.e. Friday, February 15, 2019 for payment of 3rd interim dividend. If interim dividend is declared by the Board at its aforesaid meeting, the members whose name appear in the Register of Members of the Company as on closing hours of Friday, February 15, 2019 will be entitled to receive the said interim dividend.

The intimation is also available on website of the company at www.symphonylimited.com and on website of stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For, SYMPHONY LIMITED
 Sd/-
Mayur Barvadiya
 Company Secretary

Place: Ahmedabad
 Date : January 29, 2019

GROMO TRADE & CONSULTANCY LIMITED
 (FORMERLY KAMALAKSHI FINANCE CORPORATION LIMITED)
 CIN: L87120MH1973PLC016243
 R/O: Unit No. 506, Link Plaza, Opp. Lashkaria Tower, Off. New Link Road, Andheri (West) Mumbai- 400063
 INTEL NO: 913699391718
 EMAIL ID: Infogromo@gmail.com
 Website: www.gromotrade.com

NOTICE
 Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 06th February, 2019 at 12:30 P.M at the Registered Office of the Company at Unit No. 506, Link Plaza, Opp. Lashkaria Tower, Off. New Link Road, Andheri (West) Mumbai 400053, inter-alia to consider and approve the unaudited financial results for the quarter ended 31st December, 2018 along with Limited Review Report thereon and other business with the permission of the Chairman.

This information is available on the website of the Company at www.gromotrade.com as well as on the website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com

For Gromo Trade & Consultancy Limited
 Sd/-
Tejas Hingu
 (Managing Director)

Date: 29/01/2019
 Place: Mumbai

<https://goo.gl/uc9NWk>, For (A/c No. 2.) <https://goo.gl/uc9NWk> & (A/c No. 3.) <https://goo.gl/54xXcA>.
 Place: Pune, Date: 30/01/2019

SHREE NIDHI TRADING CO. LIMITED
 Regd. Office: 7, Lyons Range, 3rd Floor, Room No. 9 & 10, Kolkata - 700001
 Email ID : shreenidhi@yahoo.com
 Website : www.shreenidhitrading.com
 Dial : +918443007953
 CIN : L67120WB1982PLC035305

NOTICE
 This is to inform that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held at its Registered Office at 7, Lyons Range, 3rd Floor, Room No. 9 & 10, Kolkata - 700 001 on Monday, the 11th day of February, 2019 inter-alia amongst others, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended on 31st December, 2018.

In terms of Regulation 46 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Notice has been displayed on the Website of the Company (www.shreenidhitrading.com) via link: <http://www.shreenidhitrading.com/news.html>. Further, the notice is also available on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed viz. BSE Limited (Corp Announcements section of BSE Ltd. website i.e., <http://www.bseindia.com>) and Calcutta Stock Exchange Limited (<http://www.cseindia.com>).

By Order of the Board
For Shree Nidhi Trading Co Limited
Tanumay Laha
 Managing Director
 Place: Kolkata
 Date: 29.01.2019
 DIN : 01731277

SEAMEC LIMITED
 CIN : L63032MH1986 PLC154910
 Regd. & Corporate Office: A-901-905, 9th Floor, 215 Atrium, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 093, India
 Tel: +91-22-6694 1800
 Fax : +91-22-6694 1818
 Email : seamec@bom5.vsnl.net.in

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 6th February, 2019 inter alia to consider and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2018.

The information is also hosted on the Company's website at www.seamec.in and may also be accessed on the websites of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
 PRESIDENT-Corporate Affairs
 Legal and Company Secretary
 Place : Delhi
 Date : 29th January, 2019

BETEX INDIA LIMITED
 CIN: L17119GJ1992PLC018073
 504, TRIVIDH CHAMBERS, 5th FLOOR, Opp. FIRE STATION, RING ROAD, SURAT-395002, INDIA. Ph.: (91-261) 2328902, FAX : (91-261) 2334189,
 E-mail : corporate@betexindia.com

:: NOTICE ::
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR), Notice hereby given that a Meeting of Board of Directors of the Company will be held on Wednesday, 13th February, 2019 at 12:00 PM at the Registered Office of the Company at 436, GIDC, Pandesara, Surat-394221, inter-alia, to consider and approve the standalone unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended on 31st December, 2018

In Accordance with Regulation 46 (2) and 47 (2) of LODR, the details of the said Meeting are also available on website of Company viz. <http://www.betexindia.com/> and on website of stock exchange at <http://www.bseindia.com/>

By Order of the Board of Directors
for BETEX INDIA LIMITED
MAHESH SOMANI (Chairman)

Place : Surat
 Date :29/01/2019

FORM A - PUBLIC ANNOUNCEMENT
 [Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016]
FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF REGENT GRANITO (INDIA) LIMITED

RELEVANT PARTICULARS	
1 Name of Corporate Debtor	Regent Granito (India) Limited
2 Date of Incorporation of Corporate Debtor	10th October, 2003
3 Authority under which Corporate Debtor is Incorporated/ Registered	Registrar of Companies, Ahmedabad
4 Corporate Identification Number/ Limited Liability Identity Number of Corporate Debtor	U26933GJ2003PLC0430393
5 Address of the Registered Office and Principal Office (if any) of the Corporate Debtor	Registered Office: C-304, Ganesh Meridian, Opp. Amiraj Farm, Near New Gujarat High Court, S.G. Highway, Ahmedabad- 380 061
6 Insolvency Commencement date in respect of Corporate Debtor	15th January, 2019 (order received on 29th January, 2019).
7 Estimated date of closure of Insolvency resolution process	13th July, 2019
8 Name and registration No. of the Insolvency Professional acting as Interim Resolution Professional.	Mr. Ashish Shah Registration Number: IBB/IPA-N00214/2017-18/10666
9 Address and E-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Address : 402, Shaival Plaza, Near Gujarat College, Ellisbridge, Ahmedabad - 380 006. E-mail: ashish@ravics.com
10 Address and E-mail to be used for correspondence with the Interim Resolution Professional.	Address : 402, Shaival Plaza, Near Gujarat College, Ellisbridge, Ahmedabad - 380 006. E-mail: ashish@ravics.com
11 Last Date For Submission of Claims	12th February, 2019
12 Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of Section 21, ascertained by the Interim Resolution Professional.	Not Applicable
13 Names of the Insolvency Professionals identified to act as Representative of Creditors in class (Three names for each class)	Not Applicable

(A/c) Relevant Form and Date : 29th January, 2019
 Place : Ahmedabad
 Interim Resolution Professional
 IBB/IPA-002/IP-N00121/2017-18/10290

VXL Instruments Limited
 Registered Office: No. 252, 5th Floor, Building No. 2 Solitaire Corporate Park, Chakala, Andheri East, Mumbai - 400093, Maharashtra.
 CIN: L85110MH1986PLC272426
 Tel: 91 22 2824 5210, Fax: 91 22 4287 2197, E-mail: info@vxl.net, Website: www.vxl.net

UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31.12.2018
 (Rs. in Lakhs except for Earnings per share)

Sl. No.	Particulars	3 months ended		Year to date figures for current period ended		Year to date figures for previous period ended		Previous Financial Year Ended
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	
		31-12-2018	30-09-2018	31-12-2017	31-12-2018	31-12-2017	31-03-2018	
1	Total Income from Operations (net)	376.34	231.71	1,391.38	1,254.91	3,087.6	4,569.37	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(392.00)	(215.21)	5.79	(755.19)	(365.83)	(199.85)	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(419.43)	1,678.22	5.79	1,110.81	(365.83)	(199.85)	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(329.04)	1,348.45	5.79	871.42	(365.83)	(199.85)	
5	Total comprehensive Income for the period (Comprising Profit/(loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(328.74)	1,348.75	5.99	872.07	(365.18)	(198.50)	
6	Equity Share Capital	1,332.00	1,332.00	1,332.00	1,332.00	1,332.00	1,332.00	
7	Earnings per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinuing operations) -							
	(i) Basic	(2.47)	10.13	0.04	6.55	(2.75)	(1.49)	
	(ii) Diluted	(2.47)	10.13	0.04	6.55	(2.75)	(1.49)	

Note:
 The above information has been extracted from the detailed Quarterly/Nine-months Financial Results, which have been prepared under Indian Accounting Standards (Ind-AS), reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors, subjected to limited review by statutory auditors and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/nine-months Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and on the company's website www.vxl.net

Date: 29.01.2019
 Place: Bengaluru
M VITTAL SHETTY
 Whole Time Director
 DIN: 00515711

Sd/- Mr. Anshuman More- Authorised Officer-
 Tata Capital Housing Finance Ltd.

SEAMEC/NSE/SMO/30/19

30th January, 2019

To,
The Secretary,
National Stock Exchange of India Ltd.,
'EXCHANGE PLAZA',
Bandra Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai - 400 051.

Sub: Newspaper Advertisement of the Notice of the Meeting of Board of Directors of the Company scheduled to be held on 6th February, 2019 - Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the Newspaper Cuttings published in "Financial Express" (English) and "Navshakti" (Marathi) on 30th January, 2019, both Mumbai Edition with regard to the captioned subject.

Request you to take the same on records.

Thanking you,

Yours faithfully,
For **SEAMEC LIMITED**



S. N. MOHANTY
PRESIDENT
Corporate Affairs, Legal & Company Secretary

CHOKSI IMAGING LIMITED
 CIN: L24294MH1992PLC068852
 Regd. Off.: Survey No.121, Plot No 10, Silvassa Industrial Est 66 Kva Road, Amil, Silvassa, Dadra & Nagar Haveli DN 396230 IN Ph: 0260-2642240/41
 Corp Off: 4th Floor, C-wing, Classique Centre, Mahal Ind. Estate, Off. Mahakali Caves Rd., Andheri (E) Mumbai-400 093, Tel.: 022-42287555 Fax: 022-42287588
 Email: imaging@choksiworld.com Website: www.choksiworld.com

NOTICE
 Pursuant to Regulation 29(1)(a) and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, NOTICE is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, 6th February, 2019 to inter alia, consider and approve the Unaudited Financial Results for the quarter ended 31st December, 2018. This information is also available on the website of the Company i.e. www.choksiworld.com and also on the website of BSE Limited, where the company's shares are listed.

FOR CHOKSI IMAGING LIMITED
 Sd/-
Rishi Dave
 Company Secretary

Place : Mumbai
 Date : 29.01.2019

RESTILE CERAMICS LIMITED
 (CIN L28931GJ1986PLC102350)
 Regd Office: 204, Sakar Complex, Opp Abs Tower, Vaccine Crossing, Old Padra Road, Vadodara, Gujarat - 390015
 Email: restile@accountsare.com Website: www.restile.com

NOTICE is hereby given Pursuant to Regulation 29 read with 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of Board of Directors of the Company will be held on Friday, the 8th day of February, 2019 at Village Gavasad, Taluka Padra, Dist. Baroda-391 430, Gujarat to consider and approve among other things, Unaudited Financial Results for the quarter ended on 31st December 2018.

Date: 28.01.2019 for Restile Ceramics Limited
 Sd/-
(Tribhuvan Simh Rathod)
 Managing Director

Place : Vadodara

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड
RASHTRIYA ISPAT NIGAM LIMITED
 (A Government of India Enterprise)
VISAKHAPATNAM STEEL PLANT

PERSONNEL & ADMINISTRATION CONTRACTS DEPARTMENT
OPEN TENDER NOTICE RfX No.2400000280Dt:23.01.2019

WORK: Assessment Centres for senior executives of RINL (E-9, E-8, & E-7 grades).
 ♦ Submission deadline date&time: **Before 14.30hrs on 20.02.2019**
 ♦ Bid Opening date&time: **Before 15.00Hrs on 20.02.2019 GM(HR)**

For more details & corrigendums please visit regularly www.vizagsteel.com. <http://www.eprocure.gov.in/epublish>

GAURAV MERCANTILES LIMITED
 310, Gokul Arcade B, Subhash Road, Vile Parle (E), Mumbai - 400 057
 Tel.: 65726780 Fax: 6694 9916 Website: www.gmimumbai.com,
 Email: info@gmimumbai.com, cs@gmimumbai.com, CIN:L74130MH1985PLC176592

NOTICE
 Notice is hereby given that pursuant to Regulation 47 read with Regulation 29 & Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of Gaurav Mercantiles limited will be held on Thursday, 07th February, 2019 at the registered office of the Company, to inter alia to consider, approve and take on record the Un-Audited Financial results of the Company for the quarter ended on 31st December, 2018.

We also advise that further details will be available on the website of the Company - www.gmimumbai.com and on the website of BSE - www.bseindia.com

For Gaurav Mercantiles Limited
 Sd/-
RAGHAV BAHL
 (Director)
 DIN: 00015280

Place: Mumbai
 Date: 29/01/2019

NOTICE
 Notice is hereby given that the certificate for the under mentioned Equity Shares of the Company has been lost / misplaced and the holder / purchaser of the said Equity Shares has applied to the Company to issue duplicate Share Certificate. Any person who has claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered office: I.G. Petrochemicals Limited, T-10 3rd Floor, Jairam Complex,

Chief Manager State Bank of India, Koregaon Branch
 Tal-Koregaon, Dist- Satara

SYMPHONY LIMITED
 CIN - L32201GJ1988PLC010331
 Regd. Off.: Symphony House, 3rd Floor, FP12-TP50, Bodakdev, Off S.G. Highway, Ahmedabad - 380054, Gujarat, India Tel: +91-79-66211111
 E-mail ID - investors@symphonylimited.com Website: www.symphonylimited.com

NOTICE
 Notice is hereby given that pursuant to Regulation 33 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, (Listing Regulations), the meeting of Board of Directors will be held on Tuesday, February 5, 2019 at registered office, inter-alia, to approve and take on record the unaudited financial results for the third quarter and nine months ended on December 31, 2018 and to declare 3rd interim dividend on equity shares, if any.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the Listing Regulations and subject to approval of Board at aforesaid meeting, the Company has fixed record date i.e. Friday, February 15, 2019 for payment of 3rd interim dividend. If interim dividend is declared by the Board at its aforesaid meeting, the members whose name appear in the Register of Members of the Company as on closing hours of Friday, February 15, 2019 will be entitled to receive the said interim dividend.

The intimation is also available on website of the company at www.symphonylimited.com and on website of stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For, SYMPHONY LIMITED
 Sd/-
Mayur Barvadiya
 Company Secretary

Place: Ahmedabad
 Date : January 29, 2019

GROMO TRADE & CONSULTANCY LIMITED
 (FORMERLY KAMALAKSHI FINANCE CORPORATION LIMITED)
 CIN: L87120MH1973PLC016243
 R/O: Unit No. 506, Link Plaza, Opp. Lashkaria Tower, Off. New Link Road, Andheri (West) Mumbai- 400063
 INTEL NO: 913699391718
 EMAIL ID: Infogromo@gmail.com
 Website: www.gromotrade.com

NOTICE
 Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, 06th February, 2019 at 12:30 P.M. at the Registered Office of the Company at Unit No. 506, Link Plaza, Opp. Lashkaria Tower, Off. New Link Road, Andheri (West) Mumbai 400053, inter-alia to consider and approve the unaudited financial results for the quarter ended 31st December, 2018 along with Limited Review Report thereon and other business with the permission of the Chairman.

This information is available on the website of the Company at www.gromotrade.com as well as on the website of the Bombay Stock Exchange at www.bseindia.com

For Gromo Trade & Consultancy Limited
 Sd/-
Tejas Hingu
 (Managing Director)

Date: 29/01/2019
 Place: Mumbai

<https://goo.gl/uc9NWk>, For (A/c No. 2.) <https://goo.gl/uc9NWk> & (A/c No. 3.) <https://goo.gl/54xXcA>.
 Place: Pune, Date: 30/01/2019

SHREE NIDHI TRADING CO. LIMITED
 Regd. Office: 7, Lyons Range, 3rd Floor, Room No. 9 & 10, Kolkata - 700001
 Email ID : shreenidhi@yahoo.com
 Website : www.shreenidhitrading.com
 Dial : +918443007953
 CIN : L67120WB1982PLC035305

NOTICE
 This is to inform that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held at its Registered Office at 7, Lyons Range, 3rd Floor, Room No. 9 & 10, Kolkata - 700 001 on Monday, the 11th day of February, 2019 inter-alia amongst others, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended on 31st December, 2018.

In terms of Regulation 46 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Notice has been displayed on the Website of the Company (www.shreenidhitrading.com) via link: <http://www.shreenidhitrading.com/news.html>. Further, the notice is also available on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed viz. BSE Limited (Corp Announcements section of BSE Ltd. website i.e., <http://www.bseindia.com>) and Calcutta Stock Exchange Limited (<http://www.cseindia.com>).

By Order of the Board
For Shree Nidhi Trading Co Limited
Tanumay Laha
 Managing Director
 Place: Kolkata
 Date: 29.01.2019
 DIN : 01731277

SEAMEC LIMITED
 CIN : L63032MH1986 PLC154910
 Regd. & Corporate Office: A-901-905, 9th Floor, 215 Atrium, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 093, India
 Tel.: +91-22-6694 1800
 Fax : +91-22-6694 1818
 Email : seamec@bom5.vsnl.net.in

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, the 6th February, 2019 inter alia to consider and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2018.

The information is also hosted on the Company's website at www.seamec.in and may also be accessed on the websites of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
 PRESIDENT-Corporate Affairs
 Legal and Company Secretary
 Place : Delhi
 Date : 29th January, 2019

BETEX INDIA LIMITED
 CIN: L17119GJ1992PLC018073
 504, TRIVIDH CHAMBERS, 5th FLOOR, Opp. FIRE STATION, RING ROAD, SURAT-395002, INDIA. Ph.: (91-261) 2328902, FAX : (91-261) 2334189,
 E-mail : corporate@betexindia.com

:: NOTICE ::
 Pursuant to Regulation 29 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR), Notice hereby given that a Meeting of Board of Directors of the Company will be held on Wednesday, 13th February, 2019 at 12:00 PM at the Registered Office of the Company at 436, GIDC, Pandesara, Surat-394221, inter-alia, to consider and approve the standalone unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended on 31st December, 2018

In Accordance with Regulation 46 (2) and 47 (2) of LODR, the details of the said Meeting are also available on website of Company viz. <http://www.betexindia.com/> and on website of stock exchange at <http://www.bseindia.com/>

By Order of the Board of Directors
for BETEX INDIA LIMITED
MAHESH SOMANI (Chairman)

Place : Surat
 Date :29/01/2019

FORM A - PUBLIC ANNOUNCEMENT
 [Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016]
FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF REGENT GRANITO (INDIA) LIMITED

RELEVANT PARTICULARS	
1 Name of Corporate Debtor	Regent Granito (India) Limited
2 Date of Incorporation of Corporate Debtor	10th October, 2003
3 Authority under which Corporate Debtor is Incorporated/ Registered	Registrar of Companies, Ahmedabad
4 Corporate Identification Number/ Limited Liability Identity Number of Corporate Debtor	U26933GJ2003PLC0430393
5 Address of the Registered Office and Principal Office (if any) of the Corporate Debtor	Registered Office: C-304, Ganesh Meridian, Opp. Amiraj Farm, Near New Gujarat High Court, S.G. Highway, Ahmedabad- 380 061
6 Insolvency Commencement date in respect of Corporate Debtor	15th January, 2019 (order received on 29th January, 2019).
7 Estimated date of closure of Insolvency resolution process	13th July, 2019
8 Name and registration No. of the Insolvency Professional acting as Interim Resolution Professional.	Mr. Ashish Shah Registration Number: IBB/IPA-N00214/2017-18/10666
9 Address and E-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Address : 402, Shaival Plaza, Near Gujarat College, Ellisbridge, Ahmedabad - 380 006. E-mail: ashish@ravics.com
10 Address and E-mail to be used for correspondence with the Interim Resolution Professional.	Address : 402, Shaival Plaza, Near Gujarat College, Ellisbridge, Ahmedabad - 380 006. E-mail: ashish@ravics.com
11 Last Date For Submission of Claims	12th February, 2019
12 Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of Section 21, ascertained by the Interim Resolution Professional.	Not Applicable
13 Names of the Insolvency Professionals identified to act as Representative of Creditors in class (Three names for each class)	Not Applicable

(A) Relevant Form and (B) With link
 Date : 29th January, 2019
 Place : Ahmedabad
 Interim Resolution Professional
 IBB/IPA-002/IP-N00121/2017-18/10290

VXL Instruments Limited
 Registered Office: No. 252, 5th Floor, Building No. 2 Solitaire Corporate Park, Chakala, Andheri East, Mumbai - 400093, Maharashtra.
 CIN: L85110MH1986PLC272426
 Tel: 91 22 2824 5210, Fax: 91 22 4287 2197, E-mail: info@vxl.net, Website: www.vxl.net

UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31.12.2018
 (Rs. in Lakhs except for Earnings per share)

Sl. No.	Particulars	3 months ended		Year to date figures for current period ended		Year to date figures for previous period ended		Previous Financial Year Ended
		3 months ended	Preceding 3 Months ended	3 Months ended in the previous year	Un-Audited	Un-Audited	Audited	
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	
		31-12-2018	30-09-2018	31-12-2017	31-12-2018	31-12-2017	31-03-2018	
1	Total Income from Operations (net)	376.34	231.71	1,391.38	1,254.91	3,087.6	4,569.37	
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(392.00)	(215.21)	5.79	(755.19)	(365.83)	(199.85)	
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(419.43)	1,678.22	5.79	1,110.81	(365.83)	(199.85)	
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(329.04)	1,348.45	5.79	871.42	(365.83)	(199.85)	
5	Total comprehensive Income for the period (Comprising Profit/(loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(328.74)	1,348.75	5.99	872.07	(365.18)	(198.50)	
6	Equity Share Capital	1,332.00	1,332.00	1,332.00	1,332.00	1,332.00	1,332.00	
7	Earnings per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinuing operations) -							
	(i) Basic	(2.47)	10.13	0.04	6.55	(2.75)	(1.49)	
	(ii) Diluted	(2.47)	10.13	0.04	6.55	(2.75)	(1.49)	

Note:
 The above information has been extracted from the detailed Quarterly/Nine-months Financial Results, which have been prepared under Indian Accounting Standards (Ind-AS), reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors, subjected to limited review by statutory auditors and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/nine-months Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and on the company's website www.vxl.net

Date: 29.01.2019
 Place: Bengaluru
M VITTAL SHETTY
 Whole Time Director
 DIN: 00515711

Sd/- Mr. Anshuman More- Authorised Officer-
 Tata Capital Housing Finance Ltd.

